



पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालय  
पिंपरी, पुणे ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कोव्हीड-१९ करीता तात्पुरत्या स्वरूपात दरमहा एकत्रित मानधनावर पदे भरणेकरीता विशेष भरती मोहिम.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत “कोरोना” विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या कोव्हीड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांमध्ये दरमहा एकत्रित मानधनावर खालील तक्त्यात नमूद केलेली पदे हंगामी स्वरूपात ६ महिने कालावधीकरीता भरावयाची आहेत. त्यापैकी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांची तातडीने आवश्यकता असल्याने भरणेबाबत प्रस्तावित आहे. सदरचे पदांचा तपशील खालीलप्रमाणे.

अ. क्र	पदनाम	शैक्षणिक अर्हता	पदसंख्या	मानधनर. रु
१.	समुपदेशक	एम.एस.डब्ल्यू ही पदवीव्युत्तर पदवी असणे आवश्यक	४०	२५,५४१/-

वरीलप्रमाणे नमूद केलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करणेत येत असून प्राप्त होणा-या उमेदवारांचे अर्ज तपासणी केलेनंतर पात्र उमेदवारांना गुणानुक्रमे विहित पध्दती अनुसरून ६ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मा.स्थायी समितीच्या मान्यते अधिन नियुक्ती आदेश देण्यात येतील. त्यानुसार अर्हता धारक उमेदवारांनी वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११ ०१८ येथे दिनांक ३९/०७/२०२० पर्यंत समक्ष येऊन अथवा ईमेल द्वारे (medical@pcmcindia.gov.in) अर्ज करावेत.

त्याचप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांना स्पष्टपणे सुचित करण्यात येते की, वरीलप्रमाणे नमूद केलेली पदे महानगरपालिकेमार्फत कोव्हीड-१९ चे रुग्णांकरीता सुरु करण्यात आलेल्या COVID Care Center (CCC) तसेच रुग्णालयासाठी करणेत येणार आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांना कोव्हीड-१९ नियंत्रणाकामी क्षेत्रीय कामकाज करणे देखील बंधनकारक राहिल.

**सली-**  
(श्रावण हर्डीकर)

आयुक्त


पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी, पुणे ४११ ०१८

वैद्यकीय मुख्य कार्यालय  
क्र. वैद्य/१/कावि/८५७/२०२०  
दिनांक १०/०७/२०२०

**प्रशासन अधिकारी**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी ४११ ०१८

**उमेदवाराने करावयाचा अर्जाचा नमुना**



प्रति,

मा. आयुक्त.  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी, पुणे ४११ ०१८

**विषय - मानधन पध्दतीने भरावयाच्या ----- या पदासाठी अर्ज  
संदर्भ - वैद्यकीय विभागाकडील दिनांक ०९/०७/२०२० रोजीची जाहिरात**

महोदय,

उपरोक्त संदर्भिय जाहिरातीनुसार मी मनपाचे रुग्णालय/दवाखान्यामध्ये मानधन पध्दतीने भरावयाच्या----- या पदासाठी आवश्यक ती अर्हता धारण करित असून या पदासाठी निवड होण्याकरीता विहित नमुन्यातील अर्ज सादर करित आहे:

अ.क्र.	तपशील	माहिती										
१	संपुर्ण नाव	आडनाव	नाव	वडील / पतीचे नाव								
२	पत्रव्यवहाराचा संपुर्ण पत्ता											
३	ई-मेल	मोबाईल क्र.										
४	जन्मतारीख											
५	लिंग	पुरुष	स्त्री									
६	सद्यस्थितीत महापालिकेत कामकाज करित आहे काय	होय / नाही										
	होय असल्यास	दवाखान्याचे नाव -					पदनाम -					
७	जात -	जातीचा प्रवर्ग -										
		SC	ST	VJ (A)	NT (B)	NT (C)	NT (D)	OBC	SBC	SEBC	EWS	OPEN
८	शैक्षणिक अर्हतेचा तपशील											
	शैक्षणिक अर्हता	उत्तीर्ण वर्ष	मिळालेले गुण	टक्केवारी								
९	अनुभवाचा तपशील											
	अ.क्र.	संस्थेचे नाव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक	पदनाम	कालावधी								

सादरची पदे ही तात्पुरत्या / हंगामी स्वरूपातील असून ६ महिन्यांकरीताच्या नेमणुकीची आहेत याची मला जाणीव असून याबाबत मी भविष्यात मनपातील कायम अस्थापनेवर नेमणुकीबाबत कोठेही वकोणताही दावा दाखल करणार नाही. तसेच सद्यस्थितीत मी या महापालिकेमध्ये मानधन स्वरूपात कार्यरत नाही. वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती, तपशील खरा व बरोबर असून त्याबाबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणित सत्यप्रती सोबत जोडत आहे. मी असेही प्रमाणित करतो / करते की, वर दिलेली माहिती खोटी / चूकीची अथवा अपुरी असल्याचे आढळून आल्यास नेमणुकीच्या कोणत्याही टप्प्यावर या माहितीच्या आधारे महापालिका मानधनाचे सेवेतून कमी करण्यास तसेच या भरतीप्रक्रियेच्या अपात्रतेस मी स्वतः जबाबदार राहिल. याबाबत माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केल्यास माझी कोणतीही तक्रार राहणार नाही.

स्थळ -

अर्जदाराची सही -

दि. / / २०

अर्जदाराचे नाव -----

सहपत्रे - अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रमाणित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.

- १) शैक्षणिक व इतर अर्हतेची प्रमाणपत्रे      २) अनुभवाची प्रमाणपत्रे      ३) जात प्रमाणपत्र  
४) अद्ययावत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र      ५) इतर कागदपत्रे